

**अहमदनगर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात सुरक्षा रक्षकांचा समुच्चय
(पुल) तयार करण्यासाठी जाहिरात**

अहमदनगर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात, मंडळाच्या कार्यक्षेत्रातील नोंदीत सुरक्षा रक्षकांचा समुच्चय (पुल) तयार करायचे आहे. सदर समुच्चय (पुल) तयार करण्यासाठी उमेदवारांच्या पात्रतेच्या अटी <https://sgbregistration.in> या संकेत स्थळावर देण्यात आल्या आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर दिनांक ०१/०८/२०१९ ते १५/०८/२०१९ पर्यंत अर्ज करावेत.

सदर समुच्चय (पुल) तयार करणे ही थेट भरती प्रक्रिया नाही. त्यामुळे समुच्चयासाठी पात्र उमेदवारांना नोकरीची हमी देता येणार नाही. मात्र ज्या प्रमाणात अस्थापनांकडून मागणी उपलब्ध होईल, त्यानुसार त्यांना कामासाठी वितरित केले जाईल.

सही/-

**सहाय्यक कामगार आयुक्त व अध्यक्ष
अहमदनगर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, अहमदनगर**

उमेदवारांच्या शारीरिक व शैक्षणिक पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे :-

	पुरुष उमेदवार	महिला उमेदवार
उंची	१६२ से. मी.	१५५ से. मी.
वजन	५० किलो ग्रॅम	४८ किलो ग्रॅम
छाती	किमान ७९ से. मी., फुगवून ८४ से.मी.	--
शिक्षण	किमान ८ वी परीक्षा उत्तीर्ण	किमान ८ वी परीक्षा उत्तीर्ण
वय	१) खुल्या गटातील उमेदवारांसाठी: १८-३३ वर्षे २) मागासवर्गीय गटातील उमेदवारांसाठी : १८-३८ वर्षे. ३) परीणामीत सुरक्षा रक्षकांसाठी सदर अट लागू नाही. ४) माजी सैनिकांच्या बाबतीत नोंदणी वय ४५ पर्यंत होऊ शकेल.	१) खुल्या गटातील उमेदवारांसाठी: १८-३३ वर्षे २) मागासवर्गीय गटातील उमेदवारांसाठी : १८-३८ वर्षे. ३) परीणामीत सुरक्षा रक्षकांसाठी सदर अट लागू नाही. ४) माजी सैनिकांच्या बाबतीत नोंदणी वय ४५ पर्यंत होऊ शकेल.

मैदानी परीक्षा :-

शैक्षणिक व शारीरिक निकषांची पूर्तता केलेल्या उमेदवारांची मैदानी परीक्षा एकूण ३० गुणांची घेण्यांत येईल. पुरुष उमेदवारांची किमान ४०० मीटर व महिला उमेदवारांची किमान २०० मीटर धावणे यास १२ गुण, पुढीलप्रमाणे देण्यांत येतील.

४०० मीटर धावणे (पुरुष उमेदवार) :

०१ मिनिट ३० सेकंद	१२ गुण
०१ मिनिट ३५ सेकंद	१० गुण
०१ मिनिट ४० सेकंद	८ गुण
०१ मिनिट ४५ सेकंद	६ गुण
०१ मिनिट ५० सेकंद	४ गुण
०१ मिनिट ५५ सेकंद च्या पुढे	२ गुण

२०० मीटर धावणे (महिला उमेदवार)

०१ मिनिट ३० सेकंद	१२ गुण
०१ मिनिट ३५ सेकंद	१० गुण
०१ मिनिट ४० सेकंद	८ गुण

०१ मिनिट ४५ सेंकंद	६ गुण
०१ मिनिट ५० सेंकंद	४ गुण
०१ मिनिट ५५ सेंकंद च्या पुढे	२ गुण

तसेच हाताच्या सहाय्याने शरीर वर घेणे (PULL-UPS) एकूण ८ PULL- UPS त्याकरिता ८ गुण व महिलांकरिता ४ PULL - UPS साठी ८ गुण राहतील.महिला व पुरुष उमेदवारांकरिता गुडघे ण वाकविता कंबरेपासून वरचेवर शरीर वर उचलणे (SIT-UPS) १० SIT-UPS यासाठी एकूण १० गुण राहतील.

मैदानी परीक्षेत २० गुण मिळविणे अनिवार्य राहिल. सदर परीक्षेच्या प्रत्येक गटातील वेगळा परीक्षक राहिल. या परीक्षेत अहर्ताप्राप्त उमेदवार पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरविण्यात येईल.